

उप संचालक, बाष्पके, गट-अ संवर्गातील
अधिकार्यांना सह संचालक, बाष्पके, गट-अ
या पदावर पदोन्नती देण्याबाबत.....

महाराष्ट्र शासन
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
शासन निर्णय क्र. बाष्पके-१०१७/प्र.क्र.४४/कामगार-१
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक : २७ डिसेंबर, २०१८.

संदर्भ:- शासन आदेश क्र. बाष्पके- १०१७/प्र.क्र.४४/काम-१, दि. २७.१२. २०१८.

शासन निर्णय :-

बाष्पके संचालनालयातील श्री. उ.न. पाटील, सह संचालक, पुणे यांची संदर्भाधीन शासन आदेशान्वये सह संचालक, नाशिक या रिक्त पदावर बदली करण्यात आल्यामुळे सह संचालक, पुणे या रिक्त झालेल्या पदावर श्री. उ.श. मदने, उप संचालक, गट-अ यांची सेवाजेष्ठता क्रमानुसार तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नतीने पदस्थापना करण्यात येत आहे.

अ. क्र.	अधिकार्याचे नाव व पदनाम	मूळ प्रवर्ग	पदोन्नतीचा प्रवर्ग	पदोन्नतीनंतरची पदस्थापना
१	२	३	४	५
१	श्री. उ.श. मदने, उप संचालक	भ.ज.-(क)	खुला	सह संचालक, बाष्पके, पुणे

- सदर अधिकार्याची सहसंचालक, गट-अ, पदावरील पदोन्नती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मान्यतेच्या अधीन राहून करण्यात येत आहे.
- तसेच सदर पदोन्नती ही मा.सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक २८३०६/२०१७ च्या निर्णयाच्या अधीन राहून देण्यात येत आहे.
- सदर आदेश तात्काळ अंमलात येतील.
- सदर आदेश सामान्य प्रशासन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ७८३/२०१८, दिनांक ११/०७/२०१८ अन्वये प्राप्त झालेल्या सहमतीने व सामान्य प्रशासन विभागाच्या पत्र क्र. बीसीसी-२०१७/प्र.क्र.३१२A/१६.ब, दिनांक २९ डिसेंबर, २०१७ मधील मार्गदर्शनपर सूचनांना अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.
- सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संकेतांक २०१८१२२७१४४४३०४९१० असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(मेघःश्याम नवार)
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन.

प्रति,

संचालक, बाष्पके संचालनालय, कामगार भवन, वांद्रे (पूर्व), मुंबई-४००५१.

- प्रत - १. मा. मंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
२. मा. राज्यमंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई

३. मा. प्रधान सचिव(कामगार) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
४. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परिक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.
५. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
६. जिल्हा कोषागार अधिकारी, मुंबई /नागपूर
७. संबंधित अधिकारी (द्वारा - संचालक, बाष्पके संचालनालय, कामगार भवन,वांद्रे (पूर्व), मुंबई-५१.)
८. सर्व सहसंचालक, (द्वारा संचालक, बाष्पके संचालनालय, कामगार भवन, बांद्रा कुर्ला संकुल, बांद्रा (पू), मुंबई.)
९. निवड नस्ती, (कामगार-१).